

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील “उपसंचालक, गट -अ” संवर्गाची दिनांक ०१/०१/२०२३ (दिनांक ०१/०१/२०२२ ते दिनांक ३१/१२/२०२२) रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची प्रसिध्द करण्याबाबत.

## महाराष्ट्र शासन

### नियोजन विभाग

शासन परिपत्रक क्रमांक: ज्येष्ठसू-१०२३/प्र.क्र.५६/का.१४२७

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक :- २८ ऑगस्ट, २०२३.

- संदर्भ:-**
- १) सामान्य प्रशासन विभाग, अधिसूचना क्र.एसआरव्ही-२०१६/प्र.क्र.२८१/बारा, दिनांक २१ जून, २०२१.
  - २) सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक :एसआरव्ही २०१६/प्र.क्र.२८१का.१२, दिनांक १३/०७/२०२१.
  - ३) नियोजन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठसू-११२२/प्र.क्र.३७/१४२७, दिनांक १७/०४/२०२३.
  - ४) नियोजन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठसू-१०२३/प्र.क्र.१७/१४२७, दिनांक १८/०४/२०२३.

### शासन परिपत्रक:-

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील “उपसंचालक, गट -अ” संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक ०१/०१/२०२२ (दिनांक ०१/०१/२०२१ ते दिनांक ३१/१२/२०२१ या कालावधीची) अंतिम ज्येष्ठतासूची उपरोक्त संदर्भ क्रमांक ३अन्वये प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच सदर संवर्गाची दिनांक १/०१/२०२३रोजीची (दिनांक ०१/०१/२०२२ ते दिनांक ३१/१२/२०२२ या कालावधीची) तात्पुरती ज्येष्ठतासूची संदर्भाधीन क्रमांक ४ येथील परिपत्रकाद्वारे प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर तात्पुरत्या ज्येष्ठतासूची संदर्भात प्राप्त आक्षेप विचारात घेऊन, “उपसंचालक, गट -अ” संवर्गातील कार्यरत अधिकाऱ्यांची दिनांक ०१/०१/२०२३ रोजीची (दिनांक ०१/०१/२०२२ ते दिनांक ३१/१२/२०२२ या कालावधीची) अंतिम ज्येष्ठतासूची या परिपत्रकासोबत जोडलेल्या “परिशिष्ट - अ” नुसार प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर ज्येष्ठतासूची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मान्यता मिळण्याच्या अधिन राहून प्रसिध्द करण्यात येत आहे.

२. मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी याचिका क्र.२७९७/२०१५ मध्ये दिनांक ०४/०८/२०१७ रोजी दिलेल्या निर्णया विरोधात राज्य शासनाने मा.सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक २८३०६/२०१७ दाखल केली आहे. सामान्य प्रशासन विभागाने त्यांच्या पत्र क्रमांक: बीसीसी-२०१७/ प्र.क्र.३१२A/१६-ब, दिनांक २९/१२/२०१७ च्या पत्रान्वये विधी व न्याय विभागाच्या सहमतीने पदोन्नतीच्या कोट्यातील खुल्या प्रवर्गातील रिक्त पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात सेवाज्येष्ठतेनुसार मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक २८३०६/२०१७ निर्णयाच्या अधिन राहून भरण्यात यावीत अशा सूचना निर्गमित केलेल्या आहेत. सदर सूचना विचारात घेऊन “उपसंचालक, गट-अ” संवर्गातील पदोन्नती कोट्यातील खुल्या प्रवर्गातील रिक्त पदांवर निव्वळ

तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती देण्यात आलेली आहे. त्यामुळे मा.सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतर “उपसंचालक, गट-अ” यांच्या सदर ज्येष्ठतासूचीत सुधारणा होऊ शकते.

३. संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई यांनी हे परिपत्रक व सोबतची अंतिम ज्येष्ठतासूचीची प्रत संकेतस्थळावरून प्राप्त करून घेऊन “उपसंचालक, गट-अ” संवर्गातील संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणावी व तसे कळविल्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेतलेली प्रत अभिलेख्यावर ठेवावी.

४. महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर सदर शासन परिपत्रक उपलब्ध असून त्याचा संकेतांक २०२३०८२८१२५८५२८९१६ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

सोबत:- परिशिष्ट- “अ”

( बा.बा.गायकवाड )  
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत :-

१) संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई.

यांना विनंती करण्यात येते की, सदर परिपत्रक सोबतच्या परिशिष्ट-अ सह अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावे.

२) निवडनस्ती.

नियोजन विभाग, शासन परिपत्रक क्र.ज्येष्ठसू १०२३/प्र.क्र.५६/का.१४२७, दिनांक २८/०८/२०२३ सोबतचे परिशिष्ट-अ संवर्गाचे नाव - उप संचालक, गट-अ

दि.१ जानेवारी २०२३ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची (दि.१.१.२०२२ ते दि.३१.१२.२०२२ या कालावधीत कार्यरत अधिका-यांची)

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नांव	नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक	प्रवर्ग	नियम ३ (२)(अ) संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शेरा
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)
१	श्री.स.ब.दराडे	प	०१-०६-६४	भज ड	१६/०२/२००६	३०-११-०७	३१-०५-२२	सेवानिवृत्त ३१/५/२२
२	श्री.प्र.कौ.पाटील	प	०४-०८-६५	इमाव	२२/०४/२००८	२७-०५-०८	३१-०८-२३	पदोन्नती नाकारली निवडसूची २०-२१
३	श्री.वि.व.कुलकर्णी	प	१३-०४-६८	खुला	२१/०५/२००८	०२-०६-०८	३०-०४-२६	पदोन्नत रुजू नाही
४	श्रीमती सं.मि.गवई	प	०२-०१-७३	अजा	१८-०२-११	२२-०७-१०	३१-०१-३१	पदोन्नत २४/४/२३
५	श्री.जा.व.आंबेकर	ना	१२-०९-६५	इमाव	२२-०३-११	०१-०३-११	३०-०९-२३	पदोन्नत १६/१/२०२३
६	श्रीमती स.शं.यादव (श्रीमती सं.हि.पाटील)	ना	०३-११-७४	खुला	०१-०३-११	०१-०३-११	३०-११-३२	पदोन्नती नाकारली निवडसूची २०-२१
७	श्रीमती अ.सं.कडू (श्रीमती अ.म.कवितकर)	ना	१७-०४-६९	खुला	०१-०३-११	०१-०३-११	३०-०४-२७	पदोन्नत ७/१२/२२
८	श्रीमती व.अ.भाकरे	ना	२४-०६-७१	खुला	०१-०३-११	०१-०३-११	३०-०६-२९	पदोन्नती नाकारली निवडसूची २०२२-२३
९	श्रीमती सु.वि.जाधव (श्रीमती सु.जा.कांबळे)	ना	३१-०५-७५	अजा	०१-०३-११	०१-०३-११	३१-०५-३३	पदोन्नत २६/१२/२२
१०	श्री.श.के.म्हेंत्रे	ना	०५-०९-७२	विमाप्र	१७-०८-११	०१-०३-११	३०-०९-३०	पदोन्नत २८/१२/२२
११	श्री.रा.न.गायकवाड	प	०१-०६-६७	अजा	०१-०७-१६	०२-०५-११	३१-०५-२५	
१२	श्री.आर.व्दि.वसावे	प	०७-११-६४	अज	०७-०७-०८	२५-०५-१२	३०-११-२२	पदोन्नत ३०/११/२२
१३	श्री.म.शं.दुर्शिग	प	१५-०३-६७	अजा	२०-०४-१६	०१-०६-१२	३१-०३-२५	
१४	श्री.अ.रा.टेंभुर्णे	प	०९-०१-६६	अजा	१५-०७-१६	०८-०८-१२	३१-०१-२४	
१५	श्री.वै.र.कुलकर्णी	प	१४-०१-७५	खुला	०३-०५-१६	२४-०१-१३	३१-०१-३३	पदोन्नती नाकारली निवडसूची २२-२३
१६	श्रीमती मृ.अ.भूत	प	२८-०६-७४	खुला	०८-०३-१६	२४-०१-१३	३०-०६-३२	पदोन्नत २७/१२/२२
१७	श्री.ते.श्रा.तिडके	प	११-०३-६७	खुला	०१-०४-१६	२४-०१-१३	३१-०३-२५	पदोन्नत ११/१/२३
१८	श्री.वि.स.कुलकर्णी	प	०५-११-७०	खुला	०१-०३-१६	२४-०१-१३	३०-११-२८	
१९	श्रीमती का.प्र.नाखले	प	२३-१२-६९	इमाव	०१-०४-१६	२४-०१-१३	३१-१२-२७	
२०	श्री.वि.म.पवार	प	०१-०६-६८	खुला	०५-०४-१६	२४-०१-१३	३१-०५-२६	

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नांव	नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक	प्रवर्ग	नियम ३ (२)(अ) संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शेरा
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)
२१	श्री.हं.ना.सोनावणे	प	२३-१०-७१	इमाव	११-०३-१६	०१-०२-१३	३१-१०-२९	
२२	श्री.सु.आ.थोरात	प	१५-०९-६६	अजा	१५-०७-१६	०८-०७-१३	३०-०९-२४	
२३	श्री.वि.दि.भोपळे	प	१३-०६-७५	अजा	१५-०७-१६	१२-०७-१३	३०-०६-३३	
२४	श्रीमती अ.ल.कदम	प	२९-०६-७३	खुला	२९-०७-१६	०१-०२-१४	३०-०६-३१	
२५	श्री.मि.भा.नारीगे	ना	०६-०५-७२	खुला	०१-०३-१४	०३-०२-१४	३१-०५-३०	
२६	श्रीमती मं.पं.देशपांडे (श्रीमती मं.प्र.कामततिंबले)	ना	२१-११-७२	खुला	११-०३-१४	०३-०२-१४	३०-११-३०	
२७	श्रीमती स.चं.दिकित (श्रीमती सं.भा.पोतदार)	ना	१०-०६-७०	खुला	११-०३-१४	०३-०२-१४	३०-०६-२८	
२८	श्रीमती शि.अ.पांडे (श्रीमती शि.ल.सावले)	ना	२६-०३-७३	खुला	२६-०२-१४	०३-०२-१४	३१-०३-३१	
२९	श्री.कि.बा.जोशी	ना	१६-०५-७२	खुला	०१-०३-१४	०३-०२-१४	३१-०५-३०	
३०	श्री.स.वि.मुळे	ना	२८-०३-८०	खुला	०३-०२-१४	०३-०२-१४	३१-०३-३८	
३१	श्री.हे.बा.अहिरे	ना	१४-१०-७१	इमाव	०१-०३-१४	१७-०२-१४	३१-१०-२९	
३२	श्रीमती नि.रु.पाटील (श्रीमती नि.दे.पाटील) (श्रीमती निशा देवराव वालमंदरे)	ना	३०-०६-७६	अजा	१७-०२-१४	१७-०२-१४	३०-०६-३४	
३३	श्री.ग.रु.वायाळ	ना	२४-०६-७०	इमाव	०१-०३-१४	०१-०३-१४	३०-०६-२८	
३४	श्री.सु.झि.जाधव	ना	०१-०६-६८	इमाव	०१-०३-१४	०१-०३-१४	३१-०५-२६	
३५	श्री.मु.र.वाडेकर	प	०१-०१-७६	भज ब	२०-०७-१६	०१-०४-१४	३१-१२-३३	
३६	श्री.सु.कि.आडे	प	०१-०६-७४	विजा अ	१५-०७-१६	०१-०७-१४	३१-०५-३२	
३७	श्री.अ.द.गोतमारे	ना	१२-०५-७२	इमाव	२२-१२-१४	२८-११-१४	३१-०५-३०	
३८	श्री.सं.श्री.मरकळे	ना	१०-०८-७४	खुला	०१-१२-१४	२८-११-१४	३१-०८-३२	
३९	श्री.यो.अ.चौधरी	ना	१९-०१-८६	इमाव	२८-११-१४	२८-११-१४	३१-०१-४४	
४०	श्री.र.पुं.काळे	ना	१२-०४-७१	खुला	२६-१२-१४	२८-११-१४	३०-०४-२९	
४१	श्री.सु.हे.आंग्रेकर	ना	०८-०७-७७	दिव्यांग अ	२४-१२-१४	२८-११-१४	३१-०७-३५	दिव्यांग अ) अंध व अल्पदृष्टी
४२	श्री.ज.द.मेहेत्रे	प	२६-१२-६९	इमाव	१८-०७-१६	०१-०४-१६	३१-१२-२७	

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नांव	नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक	प्रवर्ग	नियम ३ (२)(अ) संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शेरा
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)
४३	श्री.भी.यो.बिरादार	प	०६-०८-७६	खुला	३१-०८-१६	१६-०६-१६	३१-०८-३४	
४४	श्रीमती अ.सु.वैरागडे	प	०३-०१-७३	खुला	१९-०७-१६	०१-०७-१६	३१-०१-३१	
४५	श्री.ह.वा.चौधरी	प	०८-०७-६६	दिव्यांग क) अस्थिव्यंग/ इमाव	१९-०७-१६	०२-०७-१६	३१-०७-२४	दिव्यांग क) अस्थिव्यंग
४६	श्री.उ.श्री.सुर्यवंशी	प	१८-०३-७०	खुला	२०-०७-१६	०५-०७-१६	३१-०३-२८	
४७	श्री.एस.के.बोरकर	प	२३-१०-६६	अजा	०९-०८-१६	०१-०८-१६	३१-१०-२४	
४८	श्री.सु.ना.जुंजारे	प	०६-०८-६४	अजा	०४-०८-१६	०१-०९-१६	३१-०८-२२	सेवानिवृत्त ३१/८/२२
४९	श्री.गो.रा.भारती	प	०१-०६-६४	भज ब	२७-०६-१७	०१-०९-१६	३१-०५-२२	सेवानिवृत्त ३१/५/२२
५०	श्री.ब.चा.चौरे	प	०१-०७-६५	अज	२३-११-२०	०१-०६-१७	३०-०६-२३	
५१	श्री.सं.म.पाठक	प	२८-११-६९	खुला	०१-०४-२०	०१-०६-१७	३०-११-२७	
५२	श्री.एस.बी.व्हरसाळे	प	०९-०१-७४	खुला	१८-०६-२०	०१-०७-१७	३१-०१-३२	
५३	श्री.चं.प्र.पावसे	प	२९-११-७०	खुला	२२-०७-२०	०१-०८-१७	३०-११-२८	
५४	श्री.भू.वि.देशपांडे	प	२८-०१-७०	खुला	२३-०६-२०	११-०९-१७	३१-०१-२८	
५५	श्री.श.ना.माळी	प	०१-०६-६९	खुला	१४-०८-२०	०१-१२-१७	३१-०५-२७	
५६	श्री.नवेंदु काशिनाथ फिरके	ना	२६-०५-७२	खुला	०६-०२-१८	०६-०२-१८	३१-०५-३०	
५७	श्री.निलेश शशिकांत भदाणे	ना	१७-०१-८५	खुला	०८-०२-१८	०८-०२-१८	३१-०१-४३	
५८	श्री.सुनिल अंबादास धोंगडे	ना	०३-०९-८४	अजा	२३-०२-१८	१७-०२-१८	३०-०९-४२	
५९	श्रीमती ममता मधुकर हटकर	ना	०१-०७-८०	भज क	१७-०२-१८	१७-०२-१८	३०-०६-३८	
६०	श्री.अर्जुन लक्ष्मण झाडे	ना	१२-११-८७	अज	०५-०३-१८	०१-०३-१८	३०-११-४५	
६१	श्री.विजय पुरणमल शिंदे	ना	२८-११-८५	अजा	०३-०३-१८	०१-०३-१८	३०-११-४३	
६२	श्रीमती प्र.वि.बुलकुंडे (श्रीमती प्रणोती गोकुलदास डोंगरे)	ना	२५-०७-७३	अजा	०१-०३-१८	०१-०३-१८	३१-०७-३१	
६३	श्री.गिरीश केशव शास्त्री	ना	०९-०३-७१	खुला	०२-११-१८	०२-११-१८	३१-०३-२९	
६४	श्री.सु.तु.सुर्यवंशी	प	०८-०४-७२	खुला	०४-०९-२०	०१-०४-१८	३०-०४-३०	
६५	श्री.एस.सी.लाड	प	२४-०७-६७	खुला	११-०९-२०	२५-०५-१८	३१-०७-२५	
६६	श्री.अ.वि.सुने	प	१४-०७-६९	खुला	०९-०७-२०	०१-०६-१८	३१-०७-२७	
६७	श्री.रा.ग.सोनखासकर	प	०५-११-६९	खुला	०४-०९-२०	०५-०७-१८	३०-११-२७	

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नांव	नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक	प्रवर्ग	नियम ३ (२)(अ) संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शेरा
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)
६८	श्रीमती सु.अ.आंबरे	प	०७-०९-७१	खुला	१३-०७-२०	०१-०३-१९	३०-०९-२९	
६९	श्रीमती अ.वि.पवार	प	२८-११-६५	खुला	११-१०-२१	०७-१०-२१	३०-११-२३	
७०	श्रीमती ऐ.कि.किर्तने	प	२५-१०-६५	खुला	२१-१०-२१	०७-१०-२१	३१-१०-२३	
७१	श्रीमती सा.सू.रणखांबे	प	०१-०६-६९	अजा	११-१०-२१	०७-१०-२१	३१-०५-२७	
७२	श्री. म.अ.चौधरी	प	१६-१०-६९	अजा	१३-१०-२१	०७-१०-२१	३१-१०-२७	
७३	श्री.कि.गु.परदेशी	प	१३-१०-६९	विजा अ	०८-१०-२१	०७-१०-२१	३१-१०-२७	
७४	श्रीमती दि.श्री.धावरे	प	१९-०२-७२	अजा	०७-१०-२१	०७-१०-२१	२८-०२-३०	
७५	श्री.गु.बा.सुपेकर	प	३१-०५-६८	भज ब	०८-१०-२१	०७-१०-२१	३१-०५-२६	
७६	श्री.रा.कृ.कळमकर	प	०३-०५-६६	भज ब	०८-१०-२१	०७-१०-२१	३१-०५-२४	
७७	श्री.शा.सं.सोनवाणे	प	०१-०७-६८	अज	११-१०-२१	०७-१०-२१	३०-०६-२६	
७८	श्री.म.शं.गेडाम	प	०४-०५-७१	अज	०१-११-२१	०७-१०-२१	३१-०५-२९	
७९	श्री.एस.एस.पारवेकर	प	०४-०४-७०	खुला	११-१०-२१	०७-१०-२१	३०-०४-२८	
८०	श्री.दि.शि.पवार	प	०१-०६-७१	खुला	११-१०-२१	०७-१०-२१	३१-०५-२९	
८१	श्री.एन.एम.प्रभुदेसाई	प	१०-०८-७१	खुला	०७-१०-२१	०७-१०-२१	३१-०८-२९	
८२	श्री.श्री.बा.पाचखेडे	प	०२-०४-७४	खुला	२३-०३-२२	२३-०३-२२	३०-०४-३२	
८३	श्रीमती सां.स.पराडकर	प	२५-०८-७०	खुला	१५-१२-२२	०१-१२-२२	३१-०८-२८	
८४	श्री.र.तु.कांबळे	प	२६-०१-६९	अजा	०१-१२-२२	०१-१२-२२	३१-०१-२७	
८५	श्री.ज्ञा.बा.खडतकर	प	२५-०९-७०	विजा अ	०८-१२-२२	०१-१२-२२	३०-०९-२८	
८६	श्री.ज्ञा.ना.घोलप	प	२४-०४-७०	अजा	०१-१२-२२	०१-१२-२२	३०-०४-२८	
८७	श्री.एस.व्ही.बनसोडे	प	०२-०७-६९	अजा	३०-१२-२२	०१-१२-२२	३१-०७-२७	
८८	श्री.म.स.खोलगाडगे	प	०७-०५-६५	खुला	०५-१२-२२	०१-१२-२२	३१-०५-२३	
८९	श्री.शं.दा.पवार	प	०५-०१-७०	खुला	१९-०१-२३	०१-१२-२२	३१-०१-२८	
९०	श्रीमती के.म.बेलगांवकर	प	०५-०७-७०	खुला	०१-१२-२२	०१-१२-२२	३१-०७-२८	
९१	श्री.कि.कि.इंदलकर	प	१३-०६-८५	खुला	०१-१२-२२	०१-१२-२२	३०-०६-४३	
९२	श्री.अ.भ.पाटील	प	१५-१२-७६	खुला	२६-१२-२२	०१-१२-२२	३१-१२-३४	
९३	श्री.नि.वि.यादव	प	१६-०७-८६	खुला	२६-१२-२२	०१-१२-२२	३१-०७-४४	

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नांव	नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक	प्रवर्ग	नियम ३ (२)(अ) संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शेरा
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)
९४	श्रीमती सी.र.आर्दाळकर	प	०३-०१-७५	खुला	२८-१२-२२	०१-१२-२२	३१-०१-३३	
९५	श्री.प्र.सु.भामरे	प	२१-१०-७४	खुला	०५-१२-२२	०१-१२-२२	३१-१०-३२	
९६	श्री.रा.वा.पवार	प	०८-११-८८	खुला	१२-१२-२२	०१-१२-२२	३०-११-४६	
९७	श्रीमती दि.शा.सुर्वे	प	२७-०९-८५	खुला	०१-१२-२२	०१-१२-२२	३०-०९-४३	
९८	श्री.श.रा.काळे	प	०१-११-८४	खुला	२८-१२-२२	०१-१२-२२	३१-१०-४२	
९९	श्री.अ.अ.दुधगांवकर	प	२६-०६-८३	खुला	२७-१२-२२	०१-१२-२२	३०-०६-४१	
१००	श्री.य.वि.थोरात	प	१९-०६-८९	खुला	२९-१२-२२	०१-१२-२२	३०-०६-४७	
१०१	श्रीमती नि.चं.जोशी	प	२५-०१-६६	खुला	०६-१२-२२	०१-१२-२२	३१-०१-२४	
१०२	श्री.सं.कृ.शिंदे	प	०४-०६-८४	खुला	२९-१२-२२	०१-१२-२२	३०-०६-४२	
१०३	श्रीमती प्रि.पु.तेलखडे	प	२५-०५-८३	इमाव	१५-१२-२२	०१-१२-२२	३१-०५-४१	
१०४	श्री.भा.ज.वायाळ	प	१६-०४-८७	इमाव	०१-१२-२२	०१-१२-२२	३०-०४-४५	
१०५	श्रीमती शी.वै.मिसाळ	प	२४-०६-७५	भज ड	०८-१२-२२	०१-१२-२२	३०-०६-३३	
१०६	श्री.सु.ठ.चिचाणे	प	०४-०४-८६	इमाव	०८-१२-२२	०१-१२-२२	३०-०४-४४	
१०७	श्रीमती म.रं.माने	प	२१-०७-७४	खुला	२९-१२-२२	०१-१२-२२	३१-०७-३२	
१०८	श्री.वि.प्र.देशमुख	प	२०-०६-८७	खुला	२६-१२-२२	०१-१२-२२	३०-०६-४५	
१०९	श्रीमती स.वि.रणवरे (स.अं.पुजारी)	प	१०-०७-८६	इमाव	१९-१२-२२	०१-१२-२२	३१-०७-४४	
११०	श्री.रा.मा.शंखपाळ	प	०१-०२-६६	इमाव	१४-०३-२३	०१-१२-२२	३१-०१-२४	
१११	श्रीमती के.र.धरमारे	प	२१-०५-७३	विमाप्र	०१-१२-२२	०१-१२-२२	३१-०५-३१	
११२	श्री.सो.शं.रेड्डी	प	२०-११-७७	इमाव	०८-१२-२२	०१-१२-२२	३०-११-३५	
११३	श्रीमती सं.पं.मोरे	प	१२-०३-७५	इमाव	०९-१२-२२	०१-१२-२२	३१-०३-३३	
११४	श्रीमती वृषाली ऋषिकेश माकर (श्रीमती बा.उ.आडके)	प	०४-०१-८७	विजा अ	२८-१२-२२	०१-१२-२२	३१-०१-४५	
११५	श्री.दि.गो.दातीर	प	१८-०४-८७	भज क	२९-१२-२२	०१-१२-२२	३०-०४-४५	
११६	श्री.क.म.कांबळे	प	२९-०५-८८	अजा	२९-१२-२२	०१-१२-२२	३१-०५-४६	
११७	श्री.अ.दि.मस्के	प	२७-०३-८६	भज ब	०१-१२-२२	०१-१२-२२	३१-०३-४४	
११८	श्री.य.मो.बुधावले	प	२६-०६-८७	विजा अ	१५-१२-२२	०२-१२-२२	३०-०६-४५	

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नांव	नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक	प्रवर्ग	नियम ३ (२)(अ) संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शेरा
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)
११९	श्री.अ.दि.राजूरवार	प	१०-०६-६८	खुला	०२-१२-२२	०२-१२-२२	३०-०६-२६	
१२०	श्री.प्र.व.पाटील	प	१७-०५-७०	खुला	२९-१२-२२	२९-१२-२२	३१-०५-२८	

- ❖ ना - नामनिर्देशन
- ❖ प - पदोन्नत